

प्रतिनियुक्तीने नियुक्ती

श्री. श्रीधर गालीपेल्ली, तहसिलदार

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन आदेश क्र. बदली-२०२४/प्र.क्र.१०३अ/ई-३

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक : २६ जुलै, २०२४

**संदर्भ :-** १) महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५

**शासन आदेश:-**

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) व ४(५) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे) नियम, १९८१ च्या नियम -४० मधील परिशिष्ट-२ मधील विहित अटी व शर्तींना अधीन राहून श्री. श्रीधर गालीपेल्ली, तहसिलदार मंडणगड जि.रत्नागिरी यांची **उपसंचालक, पर्यटन संचालनालय, विभागीय कार्यालय, कोकण, नवी मुंबई** या रिक्त पदावर ३ वर्षांच्या कालावधीसाठी सक्षम प्राधिका-यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे.

२. श्री. श्रीधर गालीपेल्ली, तहसिलदार हे कार्यरत असलेल्या तहसिलदार मंडणगड जि. रत्नागिरी या पदावर अन्य अधिकारी यांची पदस्थापना होऊन ते रुजू झाल्यानंतर श्री. गालीपेल्ली, तहसिलदार यांना सदर पदावरून तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे.

३. पर्यटन संचालनालयातील प्रतिनियुक्तीच्या अनुषंगाने श्री. श्रीधर गालीपेल्ली, तहसिलदार मंडणगड जि. रत्नागिरी यांच्या सेवा संचालक, पर्यटन संचालनालय, मुख्यालय-नरीमन भवन, नरीमन पॉईंट, मुंबई यांचेकडे सुपूर्द करण्यात येत आहेत.

४. श्री. श्रीधर गालीपेल्ली, तहसिलदार मंडणगड जि.रत्नागिरी यांनी पुढील सूचनांसाठी संचालक, पर्यटन संचालनालय, मुख्यालय-नरीमन भवन, नरीमन पॉईंट, मुंबई यांचेकडे हजर व्हावे.

५. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र २०२४०७२६१७३९२१५६१९ असा आहे. हे शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अजित देशमुख)

शासनाचे सह सचिव

प्रति,

- संचालक, पर्यटन संचालनालय, मुख्यालय-नरीमन भवन, नरीमन पॉईंट, मुंबई
- विभागीय आयुक्त, कोकण.

प्रत,

- मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव
- संबंधित जिल्हाधिकारी.
- प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- संबंधित तहसिलदार (विभागीय आयुक्त, कोकण यांचेमार्फत).
- सह सचिव (ई-३) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- निवडनस्ती (ई-३).